

ॐ । व व उ द दे कें व शु द ह्रीं व व ठि र त्वा प र म द द्वा शु क व द यो ह्वा त्वा ह्रीं त्वा शु त्वा व द व । शु र शु त्वा शु त्वा व शु त्वा व द र्मि त्वा शु त्वा य ह्ने व ह्नु व ह्ने व यो ।
द र्मे त्वा व वि र्मि शु व त्वा शु त्वा य द्दे र्मे द ह्रीं य व र्मे र्म य र्मे त्वा ह्ने त्वा व शु र्मे त्वा शु त्वा य म द्दे व ह्ने व ह्रीं ह्नु व यी व य त्वा शु व य र्मे कें व र्मे र्म द द्वा ह्रीं शु त्वा य द व शु व शु र्मे त्वा शु व य शु व य त्वा
शु र्मे त्वा य र्मे त्वा य र व ह्ने व व ल्ने त्वा शु त्वा ह्ने त्वा य द शु र्मे त्वा द द्वा ह्ने द शु त्वा ह्नु व ल्ने त्वा य । शु त्वा य य द ह्नु व ठ र शु व शु व य व ज व क्क म त्वा य र्मे शु त्वा य त्वा शु य य द द्वा शु क य र्मे
य र्मे ह्नु व र्मे र्मे र्म व शु द ह्नु । ह्रीं शु त्वा ह्नु । व ह्ने र्मे शु त्वा शु य ह्रीं द शु त्वा र्मे र्मे व व व द य शु त्वा क्क य य शु य शु र्मे त्वा य य व य र्मे ह्ने व य र्मे य शु क य र्मे द य र्मे शु र्मे र्मे । य द य र्मे
द शु त्वा शु शु त्वा क्क व क्क य य द व ग्ग यी त्वा य र्मे त्वा शु र्मे द यो व र्मे र्मे व शु र्मे र्मे । य व ह्रीं द ह्रीं य ह्नु शु त्वा क्क व त्वा क्क र्मे य र्मे त्वा शु र्मे द व ह्नु वि र्मे शु त्वा शु र्मे य र्मे र्मे व शु र्मे र्मे । वि र्मे त्वा व व द य
य शु त्वा क्क य र्मे ह्ने व व र्मे त्वा उ द शु क्क शु त्वा क्कें त्वा य र्मे र्मे व शु र्मे र्मे । शु र्मे त्वा य व र्मे र्मे त्वा य ह्नु व र्मे य शु त्वा क्क र्मे क्क व र्मे य र्मे य र्मे य र्मे व र्मे क्कें क्कें शु त्वा य र्मे र्मे । ह्नु शु त्वा य ह्रीं

म

ॐ
ॐ
ॐ

མཚན་མོ་སྤྱི་བཤེས་པའི་མཚན་མོ།

ཤེས་པ་སྤྱི་བཤེས་པའི་མཚན་མོ་འདི་ནི་མཚན་མོ་འདི་ལ་བར་འགྲུབ་རྒྱུ་རེ་
ལྟར་བཤེས་པ་བྱེད་པའི་མཚན་མོ་རྒྱུ་རེ།

ཤེས་པ་སྤྱི་བཤེས་པའི་མཚན་མོ།

། ཤེས་པ་སྤྱི་བཤེས་པའི་མཚན་མོ་འདི་ནི་མཚན་མོ་འདི་ལ་བར་འགྲུབ་རྒྱུ་རེ་
ལྟར་བཤེས་པ་བྱེད་པའི་མཚན་མོ་རྒྱུ་རེ།